

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ प्रकल्प संचालक (शिक्षण) पदावर प्रतिनियुक्तीने पदस्थापना देणेबाबत...

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन आदेश क्रमांक:-नियुक्ती-३५२३/ई-ऑफिस १०९२११९/प्रशा-२
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक : २ जूलै, २०२५

वाचा :-

१. नियोजन विभाग शासन निर्णय क्र.सारथी-२०२१/प्र.क्र.७८/का-१४२५, दि.०४.०५.२०२१.
२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन आदेश क्र.ईएसटी-३९२१/प्र.क्र.१०३/प्रशा-२, दि.२७.०९.२०२१.
३. छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे यांचे पत्र क्र.सारथी/आस्थापना/वप्रस/रिक्तपद/४७/२०२४-२५, दि.१६.०४.२०२५.

प्रस्तावना :-

वाचा येथील क्र.१ अन्वये “छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे” या कंपनीच्या आस्थापनेवर नियमित स्वरूपाची पदे व बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त करावयाच्या सेवा उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. तदनुषंगाने वाचा क्र.३ अन्वये “छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे” येथे वरिष्ठ प्रकल्प संचालक(शिक्षण) या पदावर प्रतिनियुक्तीने पदस्थापना देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने सदर पदावर प्रतिनियुक्तीने पदस्थापना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

नियोजन विभागाच्या दिनांक ०४.०५.२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था(सारथी), पुणे या कंपनीच्या आस्थापनेवर नियमित स्वरूपाची पदे व बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्ती करावयाची ४१ पदे निर्माण करण्यात आली आहेत. त्यामध्ये वरिष्ठ प्रकल्प संचालक (शिक्षण) चे १ पद निर्माण करण्यात आले आहे. सदरचे पद शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार आहे.

२. श्री.सुशिल सुरेश शिवलकर, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी यांची वरिष्ठ प्रकल्प संचालक (शिक्षण), छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था(सारथी), पुणे पदावर तीन वर्षासाठी प्रतिनियुक्तीने पदस्थापना करण्यात येत आहे.

३. सदर अधिकाऱ्यांनी त्यांच्या नवीन पदाचा पदभार त्वरित स्विकारावा तसेच त्यांनी अनधिकृत रजेवर जाऊ नये. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी या आदेशाप्रमाणे प्रतिनियुक्ती झालेले अधिकारी विहित कालावधीत दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होतील. याची खातरजमा करावी व याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२५०७०२१६०७१९७१२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(मो.बा.ताशिलदार)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.मुख्यसचिवांचे स्वीय सहायक
- २) मा.मंत्री, शालेय शिक्षण यांचे खाजगी सचिव
- ३) मा.राज्यमंत्री, शालेय शिक्षण यांचे खाजगी सचिव
- ४) अपर मुख्य सचिव (नियोजन विभाग), यांचे स्वीय सहायक
- ५) प्रधान सचिव (शालेय शिक्षण विभाग), यांचे स्वीय सहायक.
- ६) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
- ७) व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे.
- ८) सर्व शिक्षण संचालक
- ९) संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
- १०) संबंधित अधिकारी (आयुक्त शिक्षण यांचे कार्यालया मार्फत)
- ११) निवडनस्ती.